

नवी मुंबईतील कांदळवन संरक्षणासाठी
सनियंत्रण समिती पुनःगठीत करण्याबाबत..

महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग

शासन निर्णय क्रमांक :- एस-३०/२०१५/अनौ.३०/प्र.क्र.४६२/फ-३,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२,

दिनांक : २७ जुलै, २०१७.

पहा :-

- १) मा.उच्च न्यायालयातील जनहित याचिका क्र. २१८/२०१३ मधील दिनांक ३ व ४ ऑगस्ट, २०१५ चे अंतरिम आदेश.
- २) शासन निर्णय समक्रमांक दिनांक ३.१०.२०१५, दिनांक २३.०२.२०१७ व दिनांक १८.०३.२०१७
- ३) अपर प्रमुख मुख्य वनसंरक्षक (कांदळवन कक्ष), मुंबई यांचे क्र.जमीन-७०१/२०१७-१८, दिनांक १३.०६.२०१७ चे पत्र.

प्रस्तावना :-

मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल जनहित याचिका क्र. २१८/२०१३ याचिकाकर्ते नवी मुंबई एन्वारमेंट प्रिझरवेशन सोसायटी यांनी सदर जनहित याचिका नवी मुंबईतील कांदळवनाच्या संरक्षणाबाबत दाखल केली आहे. प्रस्तुत प्रकरणी दिनांक ३ व ४ ऑगस्ट, २०१५ रोजीच्या मा.न्यायालयाच्या आदेशान्वये विभागीय आयुक्त, कोंकण यांच्या अध्यक्षतेखाली शासन निर्णय दिनांक ३.१०.२०१५ अन्वये नवी मुंबईतील कांदळवन संरक्षणासाठी संनियंत्रण समिती गठीत करण्यात आली आहे. तसेच मा.न्यायालयाने दिनांक २७.१.२०१७ रोजी पारित केलेल्या आदेशान्वये मुख्य वनसंरक्षक (कांदळवन कक्ष), मुंबई यांची सदर समितीत सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करून दिनांक २३.०२.२०१७ रोजीच्या शासन निर्णयान्वये समिती पुनःगठीत करण्यात आलेली आहे.

तदनंतर मा.न्यायालयाने दिनांक २ मार्च, २०१७ रोजी पारित केलेल्या आदेशान्वये सदर समितीमध्ये महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या प्रतिनिधीची अतिरिक्त सदस्य म्हणून दिनांक १८.०३.२०१७ रोजीच्या शासन निर्णयान्वये नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रस्तुत प्रकरणी अपर प्रमुख मुख्य वनसंरक्षक (कांदळवन कक्ष), मुंबई यांनी त्यांच्या दिनांक १३.०६.२०१७ रोजीच्या पत्रान्वये शासनास पुढील वस्तुस्थिती सादर केली आहे -

शासनाच्या दिनांक ६.०४.२०१७ रोजीच्या आदेशान्वये मुख्य वनसंरक्षक (कांदळवन कक्ष), मुंबई हे पद Abeyance मध्ये ठेवून अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कांदळवन कक्ष), मुंबई हे पद संवर्गात तात्पुरते जोडण्यात आले आहे. त्यामुळे मुख्य वनसंरक्षक हे पद अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक या पदाच्या क्षणीत उन्नत (upgrade) करण्यात आलेले आहे. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक हे पद “प्रधान सचिव” या दर्जाचे असून सदर समितीचे अध्यक्ष विभागीय आयुक्त या पदाच्या श्रेणीपेक्षा वरिष्ठ दर्जाच्या श्रेणीचे आहे.

साधारणतः समितीचे अध्यक्ष हे सर्वात वरिष्ठ श्रेणीतील पदावरील अधिकारी आणि त्यापेक्षा कनिष्ठ दर्जाचे अधिकारी हे सदस्य सचिव म्हणून कार्यरत असणे हे अभिप्रेत आहे. परंतू सध्या सदर समितीचे सदस्य सचिव म्हणून कार्यरत असणारे हे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, कांदळवन, मुंबई हे समितीचे

अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त यांचे पेक्षा वरिष्ठ दर्जाचे श्रेणीतील अधिकारी आहेत. ही बाब प्रशासकीय दृष्ट्या सुसंगत वाटत नाही. सबब, सदर समितीचे सदस्य सचिव म्हणून उप वनसंरक्षक, कांदळवन कक्ष, मुंबई यांची नियुक्ती करण्याबाबत शासनास विनंती केली आहे.

उपरोक्त वस्तुस्थितीचे अवलोकन करून तसेच अपर प्रमुख मुख्य वनसंरक्षक (कांदळवन कक्ष), मुंबई यांच्या विनंतीच्या अनुषंगाने शासन निर्णय दिनांक ३.१०.२०१५ अन्वये विभागीय आयुक्त, कोंकण यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या नवी मुंबईतील कांदळवन संनियंत्रण समितीच्या संरचनेत बदल करून उप वनसंरक्षक (कांदळवन कक्ष), मुंबई यांना समितीच्या सदस्य सचिव म्हणून नेमण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.

शासन निर्णय :-

नवी मुंबईतील कांदळवन संरक्षणासाठी शासन निर्णय दिनांक ३.१०.२०१५ अन्वये विभागीय आयुक्त, कोंकण यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या संनियंत्रण समितीच्या संरचनेत बदल करण्यात येत असून सदर संनियंत्रण समिती संरचना पुढील प्रमाणे असेल -

अ.क्र.	अधिकाऱ्याचे पदनाम	समितीतील स्थान
१	विभागीय आयुक्त कोंकण विभाग, नवी मुंबई.	अध्यक्ष
२	अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कांदळवन कक्ष), मुंबई	सदस्य
३	पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा नवी मुंबई	सदस्य
४	अपर आयुक्त, नवी मुंबई महानगर पालिका	सदस्य
५	महाव्यवस्थापक, पर्यावरण व वने, सिडको	सदस्य
६	उप वनसंरक्षक (कांदळवन कक्ष), मुंबई	सदस्य सचिव
७	विभागीय वन अधिकारी, मुंबई कांदळवन संधारण घटक	सदस्य
८	नवी मुंबई एन्वारमेंट प्रिझरवेशन सोसायटी यांचे प्रतिनिधी	सदस्य
९	महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, मुंबई यांचे प्रतिनिधी	सदस्य
१०	विभागीय आयुक्त, कोंकण यांनी नामनिर्देशित केलेले पर्यावरण क्षेत्रात काम करणारी अशासकीय संस्था (NGO) यांचे प्रतिनिधी	सदस्य

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७०७२७१६३०४३२०१९ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने.

(वीरेंद्र तिवारी)

मुख्य वनसंरक्षक (मंत्रालय)

प्रति,

१. अपर मुख्य सचिव, गृह विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
२. अपर मुख्य सचिव, पर्यावरण विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

३. प्रधान सचिव (महसूल), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
४. प्रधान सचिव, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई- ३२.
५. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख), महाराष्ट्र राज्य, नागपूर.
६. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), महाराष्ट्र राज्य, नागपूर.
७. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कांदळवन कक्ष), मुंबई
८. विभागीय आयुक्त, कोंकण, नवी मुंबई.
९. आयुक्त, नवी मुंबई, महानगर पालिका.
- १०.पोलीस आयुक्त, नवी मुंबई.
- ११.व्यवस्थापकीय संचालक, सिडको, नवी मुंबई.
- १२.संचालक, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, मुंबई.
- १३.अपर मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), पश्चिम मुंबई.
- १४.मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), ठाणे / कोल्हापूर.
- १५.उप वनसंरक्षक (कांदळवन कक्ष), मुंबई.
- १६.सर्व संबंधित उप वनसंरक्षक.